

1, 2, 11. KAUC. 13. KĀTJ. ÇR. 26, 1, 2. वञ्च<sup>०</sup> ÇAT. BR. 8, 2, 2, 14. *herausgeschlagen*: गद्ग करात् BHĀG. P. 3, 19, 3. — b) *getroffen, heimgesucht*: रम्भेव वायुविकृता BHĀG. P. 10, 60, 24. दैवेन 3, 32, 19. मायया 11, 29, 3. दैव<sup>०</sup> (Gegens. रक्षित) Spr. (II) 3902. चित्तमकामविकृतम् BHĀG. P. 10, 80, 29. — c) *abgeschlagen, abgewehrt*: अस्त्र R. 5, 44, 14. अस्त्रमवर्ष MBH. 3, 12135. HARIV. 12771. *zurückgewiesen, abgewiesen*: Person BHĀG. P. 6, 3, 1. अ<sup>०</sup> 3, 15, 29. *gestört, gehemmt*: विप्र<sup>०</sup> Spr. (II) 4342. BHĀG. P. 5, 1, 5. उद्यम HARIV. 12433. श्री R. 2, 36, 30. BHĀG. P. 9, 16, 17. कार्य R. 5, 51, 6. स्वप्न SUÇR. 1, 110, 21. पारणा RAGH. 2, 55. परिघ्न MĀLATĪM. 163, 3. गति MĀRK. P. 20, 50. संकल्प BHĀG. P. 4, 27, 23. 5, 8, 25. 26, 17. 7, 6, 14. यशो मयेन 10, 50. 10, 25, 1. अ<sup>०</sup> *ungehemmt, unaufhaltsam*: चक्र BHĀG. P. 2, 7, 20. गति 9, 7, 23. MEGH. 10. — d) अ<sup>०</sup> *an dem Nichts auszusetzen ist*: Weib KAURAP. 33. = स्त्रीगुणैरखण्डिता Schol. — 7) *वि-कन् fehlerhaft für नि-कन्* (wie die v. l. fast überall hat) MBH. 1, 570. ARĀ. 10, 23. 56 (MBH. 3, 12220. 12252 richtig). R. 4, 19, 23. Spr. (II) 2781. 5624, v. l. 5861. PĀNĀT. 68, 7 (प्रति ed. Bomb.). 86, 23 (मत् ed. Bomb.). — *caus. 1) schlagen*: परसैन्यं विघातयेत् (विनाशयेत् v. l.) Spr. (II) 2822. — 2) *quälen, plagen*; med. MBH. 13, 6720 nach der Lesart der ed. Bomb. — 3) *hemmen, unterbrechen*: औताग्रिकोत्रक्षोमान् KULL. zu M. 5, 84. — *desid. stören —, hemmen wollen*: कर्म विज्ञिघांसता BHĀG. P. 4, 19, 31. — *intens. (2) Jmd ein Leid zufügen*: मा सन्नानि विज्ञिघांस्ति MBH. 7, 2383. — Vgl. विघात fgg., विघ्न, विज्ञिघांसु, विकृति fgg., वैकृत्य.  
— अनुवि *stören, hemmen*: कार्याणि MBH. 12, 2036.  
— घ्रावि (!) *hauen auf*: यो वै दर्पात् — पर्वतमाविकृति । तस्यैव पाणिः सनखो विदीर्यते MBH. 3, 10654.  
— प्रवि, partic. <sup>०</sup>कृत zurück —, *in die Flucht geschlagen*: सैन्य MBH. 8, 4110.  
— प्रतिवि s. प्रतिविघात.  
— सम् 1) *zuklappen, zusammenlegen, schliessen*: die Augen RV. 7, 55, 6. ऊधो रोमशम् 8, 31, 9. सं तै कन्मि द्वा द्वाः AV. 6, 56, 3. Flügel ÇAT. BR. 14, 7, 2, 19. 3, 4, 2, 16. संकृत्य कृत्वा M. 2, 71. भुवार्मध्यम् MBH. 5, 4704. भूकुटीम् R. 3, 35, 76. पदानि संकृत्यते *werden verbunden, verbinden sich* ÇĀND. zu BRH. ĀR. UP. S. 73. — 2) *zusammenballen*: संकृत्यपो दिव्या माहृतः *ballt zusammen zu Hagel* SUÇR. 1, 264, 18. pass. *sich ballen, fest —, consistent werden*: शरः समकृत्यत ÇAT. BR. 10, 6, 5, 2. कृत्वापसस्येव च ते संकृत्य कृदयं कृतम् so v. a. *dein Herz ist gleichsam aus Eisen zusammengehämmert* MBH. 5, 4580. — 3) *zusammensetzen, — fügen*: आसन्दीम् ÇĀND. ÇR. 17, 2, 6. — 4) *aufeinander stossen*: सं यद्धन्त मनुभिर्ज्ञासः RV. 7, 56, 22. — 5) *zerschlagen, brechen*: पुरा पुरं समिद्धं कृत्योर्ज्ञासा RV. 1, 33, 7. — 6) *absol. संकृत्य sich zusammenthuend, in Gemeinschaft, vereint, zusammen*: जीवामः MBH. 5, 922. स संकृत्य निरुक्तव्यः 13, 3097. कुर्वते यात्राः 14, 1061. R. GORR. 2, 67, 19. 3, 16, 18. VARĀH. BRH. S. 89, 18. BHĀG. P. 3, 20, 14. द्वेद्वेन संकृत्य च गुद्यमानाः 8, 10, 34. कारिणाः 11, 24, 9. कारिवात् Schol. zu KĀP. 1, 104. SĪH. D. 9, 9. अ<sup>०</sup> BHĀG. P. 3, 26, 50. पापैः सक्त्यैः संकृत्य *im Verein mit* MBH. 5, 4398. संकृत्यान्वोऽन्यम् BHĀG. P. 1, 7, 30. 2, 5, 33. — 7) *partic. संकृत a) an —, auf einander gelegt, zusammengefügt, geschlossen, zusammenstossend, anschliessend, eng verbunden* AK. 3, 4, 12, 47. H. a. n. 3, 307. MED. t.

165. संकृतौ पाणी धारयन्<sup>०</sup> ĀÇV. ÇR. 1, 1, 23. M. 4, 82. AK. 2, 6, 2, 36. नु-  
ह्नेति संकृतेन (sc. अञ्जलिना) PĀR. GRH. 1, 6. संकृताञ्जलि adj. HARIV.  
12251. R. 3, 19, 10. 21, 6. 4, 13, 23. 25. 6, 111, 49. BHĀG. P. 4, 1, 26. 12,  
21. 10, 86, 25. Finger KAUC. 4. संकृतोर् MBH. 4, 253. उत्र सुसंकृतौ R.  
5, 2, 18. संकृतवृत्तोरु 6, 9, 12. चरणी 3, 52, 33. <sup>०</sup>भू MBH. 5, 2036. भुकुटी-  
संकृतम् 3, 15703. <sup>०</sup>भुकुटीमुख 11187. VARĀH. BRH. S. 61, 10. fg. अरा रथ-  
नाभि MUND. UP. 2, 2, 6. लेखा GOBH. 1, 1, 9. अयुगम<sup>०</sup> 7, 10. त्रोन्यापानसं-  
कृताविद्धाति *verbunden, einen Haufen bildend* KAUC. 88. उपलाः MBH.  
3, 1719. हुमवल्कैः संकृतैः R. 5, 44, 12. M. 5, 115. JĀĒN. 1, 184. MĀRK. P.  
33, 8. संकृतान्योधयेदल्पान् M. 7, 91. मेघाः *zusammenhängend* VARĀH. BRH.  
S. 22, 8. संकृतमूर्तयः पयोदाः 19, 8. दीपः संकृतमूर्तिः 69, 15. दूत एव किं  
संघते भिनत्येव च संकृतान् M. 7, 66. श्वपयः RV. ANUKR. 9, 66. Ind. St. 10,  
410. KĀP. 1, 67. 141. KĀM. NĪTIS. 4, 65. एकैकशः संकृता वा 6, 9, 8, 18. fg.  
9, 77. 17, 40. 19, 59. MĀKĪH. 76, 9. RĪ. 1, 20. Spr. (II) 1171. 1231. 3939,  
v. l. 4762, v. l. 6179. VARĀH. BRH. S. 46, 67. 93, 8. AK. 2, 10, 5. 3, 4, 10,  
131. संकृता नास्य सेवकाः *zusammenhaltend* RĀĠA-TAR. 3, 140. 4, 325.  
351. 560. 5, 254. BHĀG. P. 3, 20, 11. Verz. d. Oxf. H. 190, a, 29. SĪH. D.  
330, 14. fg. नि प्र इत्येतौ संकृतौ (d. i. निप्र) विपर्यस्ती (d. i. प्रणि) व्यस्ती  
(d. i. नि, प्र) च गृह्येते Schol. zu P. 2, 3, 56. SARVADARÇANAS. 143, 20. आ-  
रिन् HARIV. 10675. संकृतवाक्कलौ adj. so v. a. *ein Duett singend* MĀRK.  
P. 23, 60. सु<sup>०</sup> MBH. 4, 981. Hit. IV, 51. अ<sup>०</sup> KĀM. NĪTIS. 19, 41 (als m.  
Bez. einer best. Truppenaufstellung). Spr. (II) 1424. BHĀG. P. 2, 5, 32.  
संकृतस्य मित्रेणा *verbunden mit* M. 7, 165. कुर्यो गोलाङ्गुलर्त्तसंकृताः R.  
4, 23, 4. KĀM. NĪTIS. 13, 88. KATHĀS. 34, 195. MĀRK. P. 102, 2. BHĀG. P.  
11, 18, 27. — b) *fest —, consistent geworden*: वायुनापस्तु संकृताः MĀRK.  
P. 47, 12. तेजसु HARIV. 590. *fest, hart, compact*; = दृढ H. a. n. MED.  
एताभिरिष्टकाभिः संधिः क्रियतां सुसंकृतः MĀKĪH. 55, 22. समसुकृतोप-  
चितगात्रसंधि VARĀH. BRH. S. 2, S. 3, Z. 10 v. u. Brüste R. 3, 52, 25. 35.  
5, 18, 25. 21, 10. KATHĀS. 47, 107. उरुम् MBH. 1, 5970. Wangen R. 3, 52,  
29. Schultern 5, 14, 17. आयसं कृदयं नूनं राममातुः सुसंकृतम् 2, 39, 29.  
von festem, compactem Gliederbau; = दृढसंधि AK. 3, 2, 25. H. 1472. पूनः  
परमसंकृतान् MBH. 3, 14653. — c) *stark, intensiv*: नूत VARĀH. BRH. S.  
68, 63. — d) Bez. eines best. Geruchs MBH. 12, 6848. 14, 1409. eines  
best. Tons 1420. wohl so v. a. *zusammengesetzt*. — Vgl. संकृत् fgg., सं-  
कृत्, संघ, संघात, सांकृत्य, अत्रिसंकृत, वञ्च<sup>०</sup>, सु<sup>०</sup>.  
— अभिसम्, absol. अभिसंकृत्य *sich zusammenthuend, in Gemeinschaft,*  
*vereint* MBH. 2, 800. 8, 3029. partic. अभिसंकृत *angegriffen, befeindet*  
BHĀG. P. 8, 11, 1.  
— प्रतिसम्, partic. अन्योऽन्यप्रतिसंकृतौ *mit einander verbunden* MBH.  
9, 249 (अन्योऽन्यमभिसंघ्रितौ ed. Bomb.) statt प्रतिसंकृत 12, 8275 liest  
ed. Bomb. <sup>०</sup>कृत.  
— विसम्, partic. विसंकृत *aus der festen Verbindung gebracht, ge-*  
*lockert* SUÇR. 1, 305, 12 (<sup>०</sup>कृत v. l.).  
2. कन् (= 1. कन्) am Ende eines comp. adj. (f. घ्नी) *schlagend, tödend,*  
*Mörder, zu Grunde richtend, vernichtend, verscheuchend* u. s. w. P. 3,  
2, 87. fg. Declination 6, 4, 12. VOP. 3, 111. पितृ<sup>०</sup>, मातृ<sup>०</sup>, धातृ<sup>०</sup>, स्वस्<sup>०</sup>,  
आचार्य<sup>०</sup>, ब्राह्मण<sup>०</sup> KĀND. UP. 7, 15, 2. परवीर<sup>०</sup> MBH. 3, 2260. 2847.  
3064. R. 2, 56, 20. BHĀG. P. 1, 7, 29. शर्पागत<sup>०</sup> MBH. 5, 1346. डुःख<sup>०</sup>.